Indokem Pimited

(CIN NO.: L31300MH1964PLC013088)

Registered Office:

"KHATAU HOUSE", Ground Floor, Mogul Lane, Mahim (West),

Mumbai - 400 016.

Phone : 61236767 Fax : 61236718

Website: www.indokem.co.in

9th September, 2022

To, **BSE** Limited, Corporate Relations Department Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001 Scrip Code: 504092

Dear Sir/Madam,

Subject:

Submission under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015.

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, we enclose herewith copy of the newspaper advertisement published in Business Standard - All over India edition (English) on September 9, 2022 and Mumbai Lakshadeep - Mumbai edition (Marathi) on September 9, 2022 regarding Notice of meeting of the Equity Shareholders of the Company convened as per the directions of the National Company Law Tribunal, Division Bench - Mumbai and remote e-voting information for your information and record.

The above information is also available on the website of the Company at www.indokem.co.in.

This is for your information and records.

Thanking You.

Yours Sincerely,

Rajesh D. Pisal

For INDOKEM LIMITED

Company Secretary and Compliance Officer

Encl: a/a

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the general public and all concerned on behalf of our Client Mrs. Supriva Rayindra Pathare that the following chain of agreements of the flat to be purchased i.e. Flat No. 19, 3rd Floor, in "Shanka Kutir CHS" situated at plot no-54, Sion (East), Mumbai-400 022 has lost

Original Sale agreement dt: 29.03.1973 b/s Smt. Parvathi Seshadri and Mi K.S. Laxman.

Original Sale agreement Dated-02.04.1973 placed between Mr. K.S. Laxma and Mr. Ranjit K. Udeshi.

Now, my client intends willing to purchase the said flat from the seller Mr Ranjit K. Udeshi and intent to avail Mortgage loan facility from Bank by

mortgaging the property described above.

Any person/s claiming any right, title, entitlement and claim in the aforesaid Flat by way of its ownership, purchase, transfer, lease, mortgage, lien, gift, charge, tenancy, license or otherwise in any manner whatsoever, are hereby called upon to intimate the same to the undersigned at following addres along with all documents to substantiate such claim, within 14 days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that no such claim is in existence and in the event without any further reference or notice and in that even such claim, if any, shall be deemed as waived, which please

Address: 24. Ultimate Business Centre, 111-A, M.G. Road, Opp. Mumbai University, Fort, Mrs. Neelam Erande Mumbai-400032. Mob : 7738124001/8689859978 Advocates High Court

FORM NO. CAA 2 BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL MUMBAL BENCH C.A.(CAA)/191/MB/2022

In the matter of the Companies Act. 2013:

AND In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 read with Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016; AŃD

In the matter of Scheme of Amalgamation of Refnol Resins and Chemicals Limited ("Refnol" or "Transferor Company") with Indokem Limited ("Indokem" or "Transferee Company") and their respective shareholders

Indokem Limited, a Public Limited Company incorporated under the provisions of Companies Act, 1956 having its registered office at Plot no. 410/411, Khatau House, Mogul Lane, Mahim, Mumbai - 400016 CIN: L31300MH1964PLC013088

First Applicant Company/ Transferee Company Refnol Resins and Chemicals Limited, a Public Limited

Company incorporated under the provisions of Companies Act, 1956 having its registered office at Plot no. 410/411, Khatau House, Mogul Lane, Mahim, Mumbai – 400016 CIN: L24200MH1980PLC023507

Second Applicant Company/ Transferor Company

JOINT ADVERTISEMENT OF NOTICE CONVENING MEETINGS OF THE EQUITY SHAREHOLDERS OF COMPANIES
Notice is hereby given that by an order dated 26th August 2022 ("Tribunal Order")

the Mumbai Bench of the National Company Law Tribunal ("Tribunal") has directed meetings to be held of the equity shareholders of the Transferor Company and the Transferee Company, for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification(s), proposed Scheme of Amalgamation of Refno Resins and Chemicals Limited ("Refnol" or "Transferor Company") with Indokem Limited ("Indokem" or "Transferee Company") (Jointly referred to as "Companies" and their respective shareholders ("Scheme"), under Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act. 2013 ("Act").

In pursuance of the tribunal order and as directed therein, further notice is hereby given that meeting of equity shareholders of Indokem ("Meeting 1") will be held on Tuesday, 11th October 2022 at 10:30 a.m. (IST) via video conferencing ("VC"), Other Audio Visual Means ("OAVM") and that meeting of equity shareholders o Refnol ("Meeting 2") will be held on Tuesday, 11th October 2022 at 02:30 p.m. (IST) via video conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") (Jointly referred to as "Meetings"), in compliance with the applicable provisions of the Act read with the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, to transact the business as set out in the Notices.

In pursuance of the Tribunal Order and as directed therein, the Notice of the aforesaid Meetings along with the accompanying documents, have been sent through electronic mode to those equity shareholders whose email IDs are registered with the Company Registered and Share Transfer Agent ("RTA") i.e. Link Intime India Private Limited or Depositories or the Companies and by way o Courier to other equity shareholders.

Copy of the Scheme, statements under Sections 230 and 232 read with Section 102 and other applicable provisions of the Act read with Rule 6 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016 ("CAA Rules" and accompanying documents can be accessed/ downloaded from the website of the Companies at www.indokem.co.in and www.refnol.com respectively; the website of the National Securities Depository Limited ("NSDL") www.evoting.nsdl.com, being the agency appointed by the Companies to provide the e-voting and other facilities for convening of the Meetings and the websites of the Stock Exchange i.e., BSE Limited ("BSE") viz. www.bseindia.com. If so desired person may obtain a physical copy of the Scheme, statements under Sections 230 and 232 read with Section 102 and other applicable provisions of the Act read with Rule 6 of the CAA Rules, etc., free of charge from the registered offices of the Companies, or written request in this regard, may be addressed to the Company Secretary Mr. Rajesh Dinkar Pisal at iklsecretarial@gmail.com for Transferee Company and to Mr. Bilal Abdulkadar Topia at secretarial@refnol.com for Transferor Company respectively; or can be obtained from the office of its Advocate viz. Mr. Hemant Sethi, 309, New Bake House, Maharashtra Chamber of

Commerce Lane, Kala Ghoda, Fort, Mumbai 400023. The Tribunal has appointed Mr. M. Raghunatha Bhat Director, MCA to be the Chairperson for the aforesaid Meetings

Mrs. Samita Tanksale (C.P. No. 10763), Practicing Company Secretary, shall act as the scrutinizer for the aforesaid Meetings. The abovementioned Scheme, if approved by the equity shareholders of the Companies at the Meetings, will be subject to the subsequent sanction of the Tribunal and such other approvals ermissions and sanctions of regulatory or other authorities, as may be necessary The equity shareholders of the Companies entitled to attend and vote at the aforesaid Meetings, may vote through remote e-voting to caste their respective votes prior to the date of the Meetings, or vote in person through e-voting at the meeting, by following the instructions provided in the Notices. Since the Meetings are being held through VC/ OAVM, physical attendance of the equity shareholds has been dispensed with. Accordingly, the facilities of appointment of proxies by the equity shareholders will not be available for the Meetings. A member may participate in the Meetings even after exercising his right to vote through remote -voting but shall not be allowed to vote again at the Meetings.

The cut-off date for e-voting and time period for the remote e-voting of the aforesaid Meetings is as under:

| Cut-off date for e-voting | Tuesday, 4 th October 2022 |
|--|--|
| Remote e-voting Start Date and Time | Saturday, 8 th October 2022 at 09:00 a.m. (IST) |
| Remote e-voting End Date and Time | Monday, 10 th October 2022 at 05:00 p.m. (IST) |

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and remote e-voting module shall be forthwith disabled by NSDL upon the expiry of the aforesaid period.

An equity shareholder whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cutoff date, i.e. Tuesday, 4th October 2022 only shall be entitled to exercise his/her/ its voting rights on the resolution proposed in the Notices and attend the Meetings Voting rights of an equity shareholder/ beneficial owner (in the case of electronic shareholding) shall be in proportion to his/her/its shareholding in the paid-up equity share capital of the Companies as on the cut-off date. Those persons who have acquired shares and have become equity shareholders of the Companies after the dispatch of the Notices of the Meetings by the Companies and whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners as on the cut-off date shall view the Notices of the Meetings on the Companies' websites or on the website of NSDL. Such persons may obtain enerate the login ID and password by following the process stated in the Notices of the Meetings

Equity shareholders holding shares in physical mode, who have not registered updated their email addresses with the Companies, are requested to register/ update the same by writing an application to the Companies with details of Folio number and attaching a self-attested copy PAN Card to Link Intime India Private Limited, RTA of the Companies at rnt.helpdesk@linkintime.co.in and at ahmedabad@linkintime.co.in respectively; or to the Companies at iklsecretarial@gmail.com for Transferee Company and secretarial@refnol.com for Transferor Company.

Equity shareholders holding shares in dematerialised mode, who have not registered their email addresses with their Depository Participant(s), are requested to register/ update their email addresses with their Depository Participant(s) with whom they maintain their demat accounts.

Equity shareholders seeking any information with regard to the Scheme or the matter proposed to be considered at the aforesaid Meetings, are requested to write an application to the Companies on or before 01st October 2022 through email on <u>iklsecretarial@gmail.com</u> for Transferee Company and secretarial@refnol.com for Transferor Company.

case of any queries relating to e-voting, equity shareholders are requested to refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 or send a request to Mr. Amit Vishal or Ms. Pallavi Mhatre at

evoting@nsdl.co.in. Dated: 9th September 2022

Mr. M. Raghunatha Bhai Chairperson appointed for the meeting of the Equity Shareholders of the Company

📶 कार्यालय नगर पालिक निगम, बिलासपुर (जौन क्र. 02) 🌃

//ई-प्रोक्योरमेंट द्वितीय निविदा आमंत्रण सूचना// क्र./1135/न पा.नि.जो.2/लोनिबि/2022-23 दिनांक 07/09/2022 एकीकृत पंजीयन प्रणाली अंतर्गत सक्षम श्रेणी में पंजीकृत ठेकेदारों/फर्मों से निम्नत्तिखित कार्य हेतु ऑनलाई दिनांक 07/09/2022

द्वितीय ई-निविदा दिनांक 23.09.2022 समय 17.30 Hours (IST) तक आमंत्रित की जाती है: चिस्ट्रम कार्य का विवरण टेंडर नं

क लाख मे वार्ड क्रमांक 06 शिव मंदिर से किशोर गजभिये पंचशील 108810 वाड क्रमाक บठाराज नायर साराज्या कॉलोनी तक आर.सी.सी. नाली निर्माण कार्य। 126.93 95200 निविदा की सामान्य शर्तें, अमानत राशि, विस्तृत निविदा विज्ञप्ति, निविदा दस्तावेज व अन्य जानकारी ई प्रोक्योरमेंट वेबसाईट <u>https://eproc.cgstate.gov.in</u> से दिनांक 08.09.2022 से डाउनलोड/देखी

सकती है।

जोन आयक्त (जोन क्रमांक 02) नगर पालिक निगम बिलासपुर की समस्त करों का भुगतान

NOTICE

SUPREME INDUSTRIES LIMITED Regd.Office: 612 Raheja chambers, Nariman Point, Mumbai - 400021

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company have been lost / misplaced and the holder(s) of the said Equity Shares

have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s) Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the

Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate to the aforesaid applicants without any further intimation Folio No. Name of the Share Holder No. Of Shares Distinctive Nos. Certificate Nos. Narendra Mohanlal Parikh 300 690561-690860 0004653

Narendra Mohanlal Parikh Place: Baroda Rita Narendra Parikh Date: 09/09/2022 Name of the Shareholder

Rita Narenda Parikh

M/s **GREENTEC CHEMICALS PRIVATE LIMITED**CIN: U24299MH2016PTC285462, Registered office Address: Suite No. 5, 5th Floor, 898 Notan Plaza, Turner Road,

Bandra (West), Mumbai - 400050, India: NOTICE OF REDUCTION OF ISSUED, SUBSCRIBED AND PAID-UP EQUITY SHARE CAPITAL

(CP. NO. 56/MB/2021 under Section 66 of the Companies Act, 2013) The Hon'ble National Company Law Tribunal (NCLT), Mumbai Bench has vide its C.P. NO.56/MB/2021 Order Dated 12th August, 2022, has approved the "Reduction of Share Capital" of the "Greentec Chemicals Private Limited" (hereinafter referred to as "The Company") by approving the Minutes

set forth herein below: "The Capital of the Company is henceforth Rs. 2,37,20,000/- (Rupees Two Crore Thirty Seve Lakhs Twenty Thousand Only) Divided into:

 a. Rs 79,60,000/- (Rupees Seventy Ninety Lakh Sixty Thousand Only) consisting of 7,96,000 (Seven Lakh Ninety Six Thousand) equity shares of Rs. 10 each (Rupees Ten Only); b. Rs. 1,57,60,000 (Rupees One Crore Fifty Seven Lakh Sixty Thousand Only) consisting o 1,57,600 (One Lakh Fifty Seven Thousand Six Hundred) Redeemable Preference Shares of Rs

100/- (Rupees One Hundred)" This Advertisement is published as per the directions of the NCLT vide its C.P. NO.56/MB/2021 Orde Dated 12th August, 2022.

NEELKUMAR SUJAN Date: 08/09/2022 DIN: 01424276

new india co-operative bank ltd.

55th ANNUAL REPORT 2021-22 Administrative Office: Mahesh Residency, Tandice Building, M.G. Road, Dahanukar Wadi, Kandivali West, Mumbai 400 067 (?) 022-6626 4000 Fax: 022-2438 2870

Sd/

| Balance Sheet as at March 31, 2022 | Balance | Sheet | a s | a t | March | 31, | 2022 | |
|------------------------------------|---------|-------|-----|-----|-------|-----|------|--|
|------------------------------------|---------|-------|-----|-----|-------|-----|------|--|

| | | Balanc | e Sheet as | at March 3 | 1, 2022 | | |
|---|--|-------------------------------------|--|--|--|--|---|
| As at 31.03.2021 Rs. P. | CAPITAL & LIABILITIES | Rs. P. | As at 31.03.2022 Rs. P. | As at 31.03.2021 Rs. P. | PROPERTY & ASSETS | Rs. P. | As at 31.03.2022 Rs. P. |
| г. | 1. CAPITAL | г. | Г. | | 1. CASH | | |
| 1,500,000,000.00 | i) Authorised Capital 150,000,000 Shares of 10 each | | 1,500,000,000.00 | | In hand with Reserve Bank of India, State Bank of India and Associates, State Co-operative Banks & District Central | | |
| 225,866,770.00 | ii) Subscribed and Paid-up Capital13,299,256 (Previous Year 22,586,677 Shares of Rs.10 each | | 132,992,560.00 | 2,614,854,909.93 | Co-operative Banks 2. BALANCE WITH OTHER BANKS | | 2,374,137,147.03 |
| | a) Individuals Rs. 93,655,980.00 (Previous Year Rs.164,451,470.00) | | | 17,689,733.79 807,200,000.00 | i) Current Deposit ii) Fixed Deposits (including Rs. 630,147,820.00 | 17,548,055.37 789,347,820.00 | 806,895,875.37 |
| | b) Co-operative Institutions Rs. 0.00 c) State Govt. Rs. 0.00 | | | 824,889,733.79 | [Previous Year Rs.620,400,000.00] earmarked for Statutory Reserve,Rs. 129,400,000.00 | ,-,,04,, | ,-,5,-,5,0, |
| | Note: Out of the amount of Share Capital, Shares of Rs. 39,336,580.00 (Previous Year Rs. 61,415,300.00) | | | | [Previous Year Rs. 96,000,000.00] pledged for Securing non-funded facilities) | | |
| | are held by Firms, Companies, Institutions & Associations. | | | 0.00 | 3. MONEY AT CALL & SHORT NOTICE LAF REVERSE REPO | | 640,000,000.00 |
| 712,351,892.81 | RESERVE & SURPLUS i) Statutory Reserve | 712,655,692.81 | | 9,977,446,965.00 | 4. INVESTMENTS i) In Central & State Government Securities | 10,604,374,022.00 | |
| 194,137,159.30 66,800,000.00 | ii) Bad & Doubtful Debt Reserveiii) Contingent Provision against Standard Asset | 189,231,491.13 66,800,000.00 | | ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, | (At Book Value) Face Value Rs. 10,638,390,000.00 | | |
| 50,000,000.00 16,412,756.56 | iv) Building Fund v) General Reserve | 50,000,000.00 8,449,290.50 | | | (Previous Year Rs.9,987,370,000.00) Market Value Rs. 10,413,726,286.00 | | |
| 2,109,332.37 70,000,000.00 | vi) Staff Welfare Reserve vii) Investment Fluctuation Reserve | 1,809,332.37 70,000,000.00 | | | (Previous Year Rs.9,960,627,696.30) a) Including G-Sec. of face value of Rs. 8,035,000,000.00 | | |
| 207,000.00 | viii) Charity Fund ix) Contingency Reserve | 207,000.00 191,077,546.00 | | | (Previous Year 4,735,000,000.00) pledged for RTGS, NDS Order Matching, | | |
| 191,077,546.00 4,465,284.00 | x) Members Welfare Fund | 4,460,284.00 | | | TREPS Segment & Default Fund Securities. b) Including G-Sec & Bonds of Rs. 100,549,300.00 | | |
| 999,815,339.64 6,748,000.00 | xi) Revaluation Reserves xii) Provision for Restructured Advances | 1,145,379,154.08 3,913,000.00 | | | face value of (Previous Year NIL) earmarked for Statutory Reserve | | |
| 44,003,800.00 | xiii) Provision for Restructured Advances (Covid-19) xiv) Bad & Doubtful Debt Reserve (Investment) | 29,650,000.00 30,000,000.00 | | 0.00 61,750.00 | ii) Other Approved Securitiesiii) Shares of Co-operative Institutions | 0.00 61,750.00 | |
| 6,000,000.00 | xv) Capital Reserve xvi) Bad & Doubtful Reserve (SR) | 6,000,000.00 8,513,807.39 | | 0.00 1,193,148,000.00 | iv) Bonds of PSU v) Other Investments | 0.00 1,440,687,300.00 | |
| 2,364,128,110.68 | | 0,513,007.39 | 2,518,146,598.28 | 11,170,656,715.00 | Bonds / Mutual Funds / Commercial Paper | 1,440,887,300.00 | 12,045,123,072.00 |
| 0.00 | 3. PRINCIPAL/SUBSIDIARY/STATE PARTNERSHIP FUND ACCOUNT | | 0.00 | | Face Value Rs. 1,440,687,300.00 (Previous Year Rs.1,193,148,000.00) | | |
| 14,797,271,882.85 | 4. DEPOSITS & OTHER ACCOUNTS i) Fixed Deposits | | | | Market/Net Asset Value Rs. 1,410,174,297.33 (Previous Year Rs.1,195,725,789.49) | | |
| | a) Individuals Rs.12,268,894,378.21 b) Other Societies Rs. 2,148,992,782.81 | | | 0.00 | 5. INVESTMENTS OUT OF THE PRINCIPAL/SUBSIDIARY/ | | 0.00 |
| E 004 444 440 00 | c) Matured Term Deposits Rs. 686,713,749.29 ii) Savings Bank Deposits | 15,104,600,910.31 | | 0.00 | STATE/PARTNERSHIP FUND | | 0.00 |
| 7,081,141,410.02 | a) Individuals Rs. 6,395,490,108.75 | | | 3,539,928,769.65 | 6. ADVANCES i) Short Term Loans | | |
| | b) Other Societies Rs. 610,825,261.91 | 7,006,315,370.66 | | | Cash Credits, Overdrafts and Bills Discounted, Of which secured against: | | |
| 1,098,408,311.36 | iii) Current Deposits a) Individuals Rs.1,150,922,072.37 | | | | a) Govt. & Other Trustee Securities Rs. 31,830,621.00 b) Other Tangible Securities Rs. 3,076,553,887.79 | | |
| 295,727,584.00 | b) Other Societies Rs. 5,542,036.15 iv) Recurring Deposits | 1,156,463,807.58 | | | c) Personal Sureties with or without collateral Securities Rs. 0.00 | 3,108,384,508.79 | |
| , 5., 2, 1, 534.55 | a) Individuals Rs. 176,412,183.04 | 228 240 251 21 | | | Of the advances, amount due from individuals Rs. 445,180,112.00 | | |
| 1,439,263,288.75 | b) Other societies Rs. 51,856,831.00 v) Short Term Deposits | 228,269,014.04 877,896,082.75 | 0/ 050 5:- :5 | | Of the advances, amount overdue Rs. 765,966,742.00 Considered Bad & Doubtful of recovery | | |
| 24,711,812,476.98 | 5. BORROWINGS | | 24.373.545.185.34 | 3,599,159,071.33 | (fully provided for) Rs. 1,627,891.00 | | |
| 0.00 | i) From Reserve Bank of India/ State/ Central Govt. | 0.00 | | 3,577,157,071.33 | of which secured against: a) Govt. & Other Trustee Securities Rs. 480,239.00 | | |
| 0.00 | ii) From State Bank of India /State Govt. iii) Long Term Subordinated Deposits - Series I | 0.00 538,553,305.00 | | | b) Other Tangible Securities Rs. 480,239.00 c) Personal Sureties with or | | |
| 395,247,815.00 0.00 | iv) From others | 538,553,305.00 0.00 | | | without collateral Securities Rs. 277,089,193.00 Of the advances, amount due | 2,826,431,000.00 | |
| 3,448,436,672.63 | A) Short Term Loans of which secured against: a) Govt. and other approved securities | 5,507,753,287.73 | | | from individuals Rs. 844,331,903.00 Of the advances, amount overdueRs. 104,263,087.00 | | |
| 0.00 | b) Other Tangible securities B) Long Term Loans of which secured against: | 0.00 | | | Considered Bad & Doubtful of recovery (fully provided for) Rs. 18,762,754.00 | | |
| 0.00 | a) Govt. and other approved securitiesb) Other Tangible securities | 0.00 | | 7,026,898,444.24 | iii) Long Term Loans: | | |
| 3,843,684,487.63 | · · | 0.00 | 6,046,306,592.73 | | Of which secured against: a) Govt. & Other Trustee Securities Rs. b) Other Tangible Securities Rs. 8.481.154.288.00 | | |
| | 6. BILLS FOR COLLECTION BEING BILLS RECEIVABLE (as per Contra) | | | | c) Personal Sureties with or | 9 / 9 / 0 / 7 000 00 | |
| 29,734,001.74 | i) Bills for Collectionii) Acceptances, Endorsements & other obligations | 30,045,911.20 | | | without collateral Securities Rs. 2,912,612.00 Of the advances, amount due from individuals Rs. 4,581,558,583.00 | 8,484,067,000.00 | |
| | As per Contra Sundry Inward Bills for Collection | 0.00 | 30,045,911.20 | | Of the advances, amount overdue Rs. 451,322,200.00 | | |
| 0.00 | 7. BRANCH ADJUSTMENTS | | 0.00 | | Considered Bad & Doubtful of recovery (fully provided for) Rs. 15,487,074.00 | | |
| 97,659,314.21 | 8. OVERDUE INTEREST RESERVE | | 139,541,903.29 | 14,165,986,285.22 | 7. INTEREST RECEIVABLE | | 14,418,882,508.79 |
| 20,059,989.10 | 9. INTEREST PAYABLE 10. OTHER LIABILITIES | | 14,072,383.66 | 83,791,312.53 115,640,524.57 | i) On Loans & Advances ii) On Investments | 132,103,217.12 140,466,983.00 | |
| 0.00 29,801,288.31 | i) Deferred Tax Liabilityii) Pay Orders | 0.00 137,372,751.73 | | 199,431,837.10 | Of which amount overdue Rs. 0.00 Considered Bad & doubtful of | | 272,570,200.12 |
| 2,779,500.00 | iii) Provision for Audit Fees | 3,606,075.00 | | 85,632,268.21 | recovery (fully provided for) Rs. 0.00 8. INTEREST RECEIVABLE ON NON PERFORMING ASSETS | | 139,541,903.29 |
| 3,095,876.00 174,633,822.63 | iv) Unclaimed Dividends v) Sundries | 1,653,513.00 209,854,667.67 | | 05,032,200.21 | Of which amount overdue Rs. 139,541,903.29 Considered Bad & Doubtful of recovery | | 139,541,903.29 |
| 210,310,486.94 | | | 352,487,007.40 | | (fully provided for) Rs. 139,541,903.29 | | |
| 51,727,091.45 | 11. PROFIT & LOSS ACCOUNT Balance as per last Balance Sheet | _ | | | BILLS RECEIVABLE BEING BILLS FOR COLLECTION (as per contra) | | |
| 13,000,000.00 | Less: Appropriations made: i) Statutory Reserve | - | | 29,734,001.74 | Bills Receivable Acceptances, endorsements & other obligations Inward Bills for collection | 30,045,911.20 | 30,045,911.20 |
| 518,000.00 | ii) Education Fund of National Co-operative Union of India (NCUI) | - | | 29,734,001.74 0.00 | 10. BRANCH ADJUSTMENT | 0.00 | 30,045,911.20 |
| 0.00 5,200,000.00 | iii) Dividend iv) Contingency Reserve | - | | | 11. PREMISES Balance as per last Balance Sheet Rs.1.308.994.897.16 | | |
| 27,000,000.00 | v) Bad & Doubtful Debt Reserve vi) Investment Fluctuation Reserve | | | | (Including Revaluation Reserves of Rs. 999,815,339.64 Add: Additions during the year Rs. 558,473,550.31 | | |
| 9,091.45 6,000,000.00 | vii] General Reserve viii] Capital Reserve | | | | Add: Revaluation during the year Rs. 145,563,814.44 Less: Deductions Rs. 0.00 | 2,013,032,261.91 | |
| - 4 | Add: i] As per Profit & Loss Appropriation Account | - | | 1,308,994,897.16 | Less: Depreciation - Less: Depreciation on Revalued Premises 12. CAPITAL EXPENDITURE ON RENTED/OWNED PREMISES | 0.00 | 2,013,032,261.91 |
| | CONTINGENT LIABILITIES: Bank Liabilities for | | | | Balance as per last Balance Sheet Rs. 175,766,950.54 Add: Additions during the year Rs. 230,426.00 | 175,997,376.54 | |
| | (i) Guarantee issued on behalf of customers (Previous Year Rs. 147,942,484.58) | 166,472,567.00 | | | Less : Assets Written Off Rs. 0.00 Less : Deductions Rs. 89,836,535.56 | 1731777,370.34 | |
| | (ii) Letter of Credit issued on behalf of customers (Previous Year Rs. 19,403,163.12) | 3,161,327.40 | | 175,766,950.54 | Less : Depreciation Rs. 2,154,021.02 13. FURNITURE & FIXTURE | 91,990,556.58 | 84,006,819.96 |
| | (iii) Other : Items for which the Bank is contingently liable : | 205,415,191.71 | | | Balance as per last Balance Sheet Rs. 394,237,546.99 Add: Additions during the year Rs. 1,790,445.41 | 396,027,992.40 | |
| | Amount transferred to the Depositor Education and Awareness Fund (DEAF) (Previous Year Rs. | | | 001 000 5:1: | Less : Assets Written Off Rs. 0.00 Less : Deductions Rs. 465,647.16 | | 050 050 000 |
| | 185,840,576.16) (iv) Disputed Income-tax (Previous Year Rs. 49,427.00) | - | | 394,237,546.99 | Less : Depreciation Rs. 42,192,014.14 14. VEHICLES Balance as per last Balance Sheet Rs. 7,770,037.72 | 42,657,661.30 | 353,370,331.10 |
| | | | | | Balance as per last Balance Sheet Rs. 7,770,037.72 Add: Additions during the year Rs. 0.00 Less: Assets Writter Off Rs. 0.00 | 7,770,037.72 | |
| | | | | 7,770,037.72 | Less : Deductions Rs. 0.00 Less : Depreciation Rs. 582,752.83 | 582,752.83 | 7,187,284.89 |
| | | | | 1,886,769,432.41 | 15. DEFERRED REVENUE EXPENDITURE TO THE EXTENT NOT | | 2,457,596,697.86 |
| | | | | 1 /10 /55 00 | WRITTEN OFF 16. OTHER ASSETS i) Deposit for Electricity & Other Services | 1 440 455 00 | |
| | | | | 1,413,657.00 39,041,616.00 21,733,321.14 | Deposit for Electricity & Other Services Deposit with Landlord III) Prepaid Expenses | 1,413,657.00 25,280,456.00 16,074,811.42 | |
| | | | | 62,928.00 108,483,194.75 | Iv) Clearing House Receivable v) Cash Collateral Deposit with CCIL/TREPS/NPCI | 54,232.00 59,783,194.75 | |
| | | | | 8,103,106.59 169,404,776.56 | vi) Income Tax vii) Deferred Tax Asset | 12,184,665.56 168,234,695.87 | |
| | | | | 115,576,019.14 463,818,619.18 | viii) Sundries | 102,460,736.99 | 385,486,449.59 |
| | | | | 61,481,834.70 | 17. PROFIT & LOSS ACCOUNT Balance as per last Balance Sheet Less-Profit as per Profit & Loss Appropriation Account | 61,481,834.70 | |
| 31,503,255,637.28 | TOTAL | | 33,607,138,141.90 | 31,503,255,637.28 | Less: Profit as per Profit & Loss Appropriation Account TOTAL | 24,623,458.05 | 36,858,376.65 33,607,138,141.90 |
| 2-,0-0,-00,00/.20 | | Drofit 9 I s == 1 | | | | | |
| YEAR ENDED | | . TOTAL OF LUSS A | YEAR ENDED | year ended on M | | | YEAR ENDED |
| As at 31.03.2021 Rs. P. | EXPENDITURE | Rs. P. | As at 31.03.2022 Rs. P. | As at 31.03.2021 Rs. P. | INCOME | Rs. P. | As at 31.03.2022 Rs. P. |
| 1,384,707,584.17 | To Interest on Deposits & Borrowings | | 1,217,026,809.19 | 1,878,583,895.39 | By Interest and Discounts | | 1,813,801,019.98 |
| 168,727,907.07 225,000.00 | To Salaries, Allowances, P.F. Gratuity, Bonus To Directors Meeting Fees & Allowances | | 181,956,860.70 2,523,000.00 | 103,288,029.35 42,911,056.07 | By Commission, Exchange and Brokerage By Rent on Lockers | | 123,983,839.22 42,774,877.66 |
| 169,943,870.97 2,403,559.00 17,236,398.55 | To Rent, Taxes, Insurance and Lighting To Law Charges To Postage & Telephone Charges | | 147,266,055.85 3,832,015.75 15,781,088.97 | 122,314.93 | By Dividend By Profit on Sale of Assets | | 2,725.00 45,918.21 |
| 11,375,095.00 4,334,877.89 | To Auditor Fees To Printing and Stationery | | 13,091,435.50 5,969,293.09 | 175,201,014.15 5,113,647.84 | By Profit on Sale of Investments By Miscellaneous Income | | 33,920,005.79 384,084.31 |
| 1,562,573.64 | To Advertisement To Depreciation on Fixed Assets | | 1,672,859.68 44.928.787.99 | | | | |
| 49,152,304.57 3,569,282.77 69,547,111.26 | To Repairs & Maintainance To Loss on Sale of Assets | | 55,934,481.80 382,266.53 | | | | |
| | To Management Fees - ARC To Professional Fees To Other Expenditure | | 39,775,870.00 21,747,763.04 117,595,554.24 | | | | |
| 111,146,938.75 1,100.00 10,073,973.00 | To Assets written off To Amortisation of Premium on Investments | | 117,595,554.24 1,120.00 10,151,942.00 | | | | |
| 2,065,000.00 93,114,703.08 | To Loss on Redemption of Investment Profit after Exceptional items, but before Extraordinary | | 2,535,000.00 132,740,265.84 | | | | |
| | Items, Income-tax and Provisions & Contingency Extraordinary Items: | | | | | | |
| 9,771,843.16 | To Loss on Sale of Assets to Asset Reconstruction Company (ARC) To Investments written off To Loss on shifting of Investments | - 30,814,775.10 48,188,700.00 | | | Provisions and Contingency written back | | |
| 9,771,843.16 83,342,859.92 | Profit before Provisions, Contingency & Income Tax | | 79,003,475.10 87,386,565.84 | 0.00 3,500,000.00 | By Bad & Doubtful Debt Reserve (Investment) written back By Provisions and Contingency written back | 30,814,775.10 2,835,000.00 | 33,649,775.10 |
| 57,687,000.00 | To Provision and Contingency Further deductions in terms of Section 62(2) of Multi- | 46,543,600.10 - | | | | | |
| 140,000,000.00 | State Co-operative Societies Act, 2002 To Provision for Bad & Doubtful Debts Reserve To Contingent Provision against Standard Assets | 15,000,000.00 | 61,543,600.10 | | | | |
| 197,687,000.00 (114,344,140.08) | Profit before Income-tax | - | 61,543,600.10 25,842,965.74 | | | | |
| , , , , , , , , , , , , , , , , | To Provision for Tax: | | _5,542,703.74 | | | | |

To Provision for Tax: Current Income-tax Current Income-tax Deferred Tax Income-tax of earlier years/(Excess provision for Income-tax of earlier years written back) [49,362,305.38] (49,362,305.38) 1,219,507.69 Net Profit after Tax 24,623,458.05 2,270,201,792.43 TOTAL 2,270,201,792.43 2,048,562,245.27

Profit & Loss Appropriation Account for the year ended on March 31, 2022 To Net Loss after Tax 61,481,834.70 To Balance Profit Carried to Balance Sheet TOTAL 61,481,834.70 24,623,458.05 AS PER OUR REPORT OF EVEN DATE FOR M/S. U. G. DEVI & COMPANY CHARTERED ACCOUNTANTS Firm Reg. No.102427-W CA VINAY DEVI PARTNER MEMBERSHIP NO. 038973 UDIN :22038973ALVKIR6554

The Shareholders of New India Co-operative Bank Ltd.

Report on the Financial Statements

1. We have audited the accompanying financial statements

by the internal audit department and audited by concurred auditors of those branches are incorporated in these financial Segment's Approachingly for the Prancial Statement.

The Bank's immagement and Board of Directors are responsible for the preparation of these Financial Statements that give a true and pair vero the financial positromence and cash flows of the Bank in accordance with a trace and river one financial Statements that give a true and pair vero for the financial positromence and cash flows of the Bank in accordance with the accounting principles generally accepted in field, mitching the Accordance global statement of the Bank in accordance with the provision of the Act pairs of the Banking The Malli State Co-positrate Sociales Act, 2007 made there under the guidelines issued by the Beserve Bank of India (RBII) and the Central Registrar of Cooperative Sociales Act, 2007 made there under the guidelines issued by the Beserve Bank of India (RBII) and the Central Registrar of Cooperative Sociales Act, 2007 made there under the guidelines issued by the Beserve Bank of India (RBII) and the Central Registrar of Cooperative Sociales Act, 2007 made there under the guidelines issued by the Beserve Bank of India (RBII) and the Central Registrar of Cooperative Sociales Act, 2007 made there under the provision of the Act to Realize and the Central Registrar of Cooperative Sociales Act Registrates and Sociales and Central Registrar of Cooperative Sociales Act and the Central Registrary of Cooperative Sociales Act and the Central

delet a natural misstatement when it exists, resources and a material misstatement when it exists, resources and influence the economic decisions on uses a material misstatement when it exists a material misstatement and a necessaries with Sta, we exercise professional judgment and maintain professional skepticism to part of an audit an accordance with Sta, we exercise professional judgment and maintain professional skepticism to the state of ride of internal control. ternal control relevant to the audit in order to design audit procedures that are s but not for the purpose of expressing an opinion on the effectiveness of the entity's internal control.

Evaluate the appropriateness of accounting policies used and the reasonableness of accounting estimates and related disclosures made by management:

anised disclosures made by management uses of the going concern basis of accounting and based on the used veidence obtained, whether a material uncertainty exists related to events or conditions that many cast agnificant doubt on the Basis's ability to continue as a geing concern. We occubed their amberial uncertainty exists, we are required to draw settlention in our auditor's report to the related disclosures in the financial statements or, if such disclosures are nadequate, the conclusions are based in the financial statements or, if such disclosures are nadequate, the conclusions are based on the audit evidence obtained up to the date of our auditor's report. However, future events or conditions may cause the Basis to case to rentime as a going concern. continue as a going concern.

Evaluate the overall presentation, structure and content of the financial statements, including the disclosures, and whether the financial statements represent the underlying transactions and events in a manner that achieves fair presentation. icate with those charged with governance regarding, among other matters, the planned scope and timing and significant audit findings, including any significant deficiencies in internal control that we identify

Island are accounted by the thought to be ser in our independence, and where applicable, related safeguards.

Island are accounted by the control of the con

provision of 84.599/21 lasts only resulting in a sort prosons on no-yay at times a country.

May be been reduced by 88.4/2 lasks.
We draw attention to Note No. III. §16 to Notes forming part of accounts which consolitudes a departure from Acco
Standard's - New Profit or Loss for the Period, Prior Period literia and Changes in Accounting Policies. The bank has, to
it as accounting policy/relats for deprecation on Property. Partl and Equipment as per which for the current financiar
on depreciation has been provided on owned previous and depreciation in respect citable supposed in or formed period period owned for the provided and the control of the provided appreciation period of the part of the provided appreciation period to provide and the control of the part out of the period of the peri

the matter described in the Basis for Qualified Quinos paragraph above, of the adversal financial statements year the information required by The Basisking Regulation for Kty Biol Segoldation for Compension Securities an emedial by the Basisking Regulation Hamendment Act 2000. The Math State Cooperative Societies Act 2000. The Math State Cooperative Societies Act 2000. The Math State Cooperative Societies Mathe, 2000 and there used the regulation is season by the Securities Mathe 2000 and the tenderal Registers Seador Securities Securities Mathe 2000 and the tenderal Registers of Cooperative Societies, in the manners or required and give a true and fair view in controlling principles generally accepted in the Mathe 2000 and the Securities Mathematical Securities in the manner of the Securities Mathematical Securities in the manner or required and give a true and fair view in committy with the according principles generally accepted in the Mathematical Securities and the Securities Mathematical Securities Mathematical Securities Mathematical Securities and the Securities and the Securities Mathematical Securities and the Securities and the Securities Mathematical Securities and the Securities Mathematical Securities and the Securities and the Securities Mathematical Securities and the Securities Active Mathematical Securities and the Securities Active Mathematical Securities Active Ma habasis of Mills: We draw attention to the following multar in the Notes to the financial statements. Note No. III is 10 to the financial statement in respect of Provision for Security Recepts (S.R.) held. In the opinion of the Notes No. III is 10 to the financial statement in respect of Provision for Security Recepts (S.R.) held. In the opinion of the Notes (Circuitar No. 100 No. 120 x 120 NO. STR. CLY) (S.R.) (ASS (S.R.) and Additional Security Se

61,481,834.70

SATISH CHANDER

61,481,834.70 Net Loss after Tax

TOTAL

on the financial statements does not cover the other information and we do not express any form of assurance

MILAN KOTHARY DAMAYANTI SALUNKHE are in agreement with the books of account and the returns;

all him persors no the account of the branches(blics audited by branch auditors have been forwarded to us and have been properly shell with by us in preparing this Report.

By accounting standards abode to the Branches are consistent with those laid down by accounting principles are consistent and the lose laid down by accounting principles are consistent with those laid down by accounting principles are consistent with those laid down by accounting principles are consistent with those laid down by accounting principles are consistent with those laid down by accounting principles are consistent with those laid down by accounting principles are consistent with those laid down by accounting principles are consistent with the self-accounting to the laid.

I am originion and according to information and explanations of the bode of account and other necords and are required by fluid zrific) of the Mariti State Co-operative Societies Males, 2002 we report on the matters specified in the contrary to the provision of the Act. the Rules or the Bye-Lause of the Bank.

During the course of or audit, we have not comply not come across resident and significant transactions which appear to be contrary to the guidelines issued by the Reserve Bank of India.

d The Roboting advances are categorized as doubted or loss assets as productial norms of RBI as on the Roboting advances are categorized as doubted or loss assets as granulated and account and the secounts.

Societies Rules, 2002 against which a provision of Rs.164, 24 lakes is made in the accounts.

FREDERICK D'SA

2,048,562,245.27

24,623,458.05

24,623,458.05


SHIV KATHURIA VIREN BAROT ANTHONY QUADROS

Category Outstanding as on 31.03.2022 (₹ in lakhs)
Doubtful Assets 6848.69 Fund based amount outstanding as on 31-03-2022 Overdue, if any Asset classification

During the course of our audit, we have generally not come across any violations of guid conditions etc. issued by the Reserve Bank of India, except for the effects of the matters dee in the Basis for Qualified Opinion paragraph above. Since the Rank has neither accented denote

Firm Reg. No.102427-W (V. U. Devi)









Profit & Loss Appropriation Account for the year ended on March 31, 2022

By Balance brought forward
By Net Profit after Tax
To Balance Loss Carried to Balance Shee

DIRECTORS

जालन्यातील मोसंबी बागायतदारांच्या बुरशीमुळे नुकसानीचे पंचनामे

जालना, दि.८ : जालना जिल्ह्यातील म ोसंबी बागायतदारांच्या बुरशीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे येत्या दिवसांत करण्याचे निर्देश आज जालना जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी दिले. यामुळे नुकसानग्रस्त मोसंबी बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार असून यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. आज जालना जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांबाबत जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली होती. जालना जिल्ह्यातील बागायतदारांच्या मोसंबीवर गेल्या काही दिवसामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून दानवे यांनी बागायतदारांना पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल असा शब्द दिला होता. दानवे यांनी यासाठी सतत पाठपुरावा करून बागायतदारांचा प्रश्न उपस्थित केल्याने त्यांना आता मदत मिळणार

आहे.अतिवृष्टीबाबत

संबंधित अधिकाऱ्यांशी

चर्चा करत नुकसानाची

शेतकऱ्यांना नादुरुस्त

माहिती घेतली.

ट्रान्सफॉर्मरमुळे

पिकांना पाणी देता

येत नाही. त्यामुळे

अधिकाऱ्यांना अतिरीक्त

विद्युत सचठेवण्याच्या

सूचनाही करण्यात

महावितरणच्या

आल्या. जालन्यातील मुख्य रस्त्याचे काम येत्या तीन महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. जालना वरून खामगाव कडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग वनविभागाच्या कचाट्यात अडकला होता, अखेर तो प्रश्न सुटला असून राज्य सरकार कडून त्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. लवकरच त्यावर कार्यवाही होईल अशी माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड, शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले, शिवसेना सहसंपर्क-प्रमुख शिवाजीराव चोथे, सहसंपर्क्रप्रमुख डॉ हिकमतराव उढान, शिवसेना जिल्हाप्रमुख भारकरराव अंबेकर, जिल्हाप्रमुख ए जे बोराडे, मा. आमदार

संतोष सांबरे, जिल्हा

रमेश गव्हाड, निवासी

उपजिल्हाधिकारी केशव

परिषद अध्यक्ष

उपजिल्हाप्रमुख

उत्तमराव वानखेडे,

नेटके, उपजिल्हा-

नगरसेवक चेतन

प्रमुख अशोक शिंदे,

कांबळे आदी उपस्थित

CORRIGENDUM

The Public Notice published on 06/09/2022 in respect of MR. MAHMOODUL HASAN KHAN and MR MAOSOOD HASAN KHAN owner of Shop No 01A Banegar Avenue CHS Ltd. Naya Nagar, Mira Road (E) Thane for any objection for transfer of above shop pls contact.

Adv. Asif Shaikh 002 Banegar CHS Ltd Naya Nagar, Mira Road (East) Thane Mob. 9820313993

Date 09/09/2022

SANTOSH FINE - FAB LTD Read. Off.: 112/113, Mittal Estate Bldg. No. 6, Andheri (E), Mumbai - 400 059. **NOTICE**

Notice is hereby given that the 40th Annua General Meeting of member of SANTOSH FINE FAB LTD. Will be held at 112/113, Sanjay Bldg. No. 6, Mittal Ind. Estate Andheri Kurla Road, Andheri (East) Mumbai 400 059 or Friday, **30th September, 2022** at 11.30 A.M. Kindly receive and acknowledge the same. FOR SANTOSH FINE FAB LTD.

RADHA SHARMA Company Secretary & Compliance Officer M NO . 46047 Place : Mumbai Date: 08-09-2022

शालिमार प्रॉडक्शन्स लिमिटेड

णीकृत कार्यालयः ए-९, श्री सिद्धीविनायक प्लाझा 5. बी-३१, लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४००० दूर.क.:०२२-६५५०१२००, वेबसाईट:www.shalimarpro.com

ईमेल:contact@shalimarpro.com सीआयएन: एल०१११९एच१९८५पीएलसी२२८५० ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग

Place: Mumba

येथे सूचना देण्यात येत आहे की, **शालिमार प्रॉडक्शन्** लिमिटेडची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, ३० पटेंबर, २०२२ रोजी दु.१.३०वा. २रा मजला, सीकेर्प इॉल, तेजपाल स्किम रोड क्र.४, उद्यान विकास सोसायटी ालेपार्ले (पुर्व), मुंबई–४०००५७, महाराष्ट्र या ठिकाण जीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० सुधारितप्रमाणे सूचित करण्यात येत आहे की, कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) मार्फत एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद ठरावांवर विद्युत स्वरूपाने अर्थात रिमोट ई–वोटिंगने मत देण्याकरित कंपनीने सुविधा दिलेली आहे.

। दस्यांना सभेच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहुः वेद्युत स्वरुपात त्यांचे मत देता येईल. सभेत बॅलेटने किंव रेमोट ई–वोटिंगने मत देण्याच्या पात्रता निश्चितीसाठी मागधारकांची निश्चित तारीख शुक्रवार, २३ सप्टेंबर,

नोंद दिनांक शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी लाभार्थ गान पुराव सुरुवार, २३ राज्यस, २०२२ राजा सामाजा गानकांचे नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत व्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच सभेत मतदानाचा अधिकार असेल. रिमोट ई-वोटिंग माहितीसाठी सदस्यांनी एजीए नुचनेचा संदर्भ घ्यावा. सूचना वितरणानंतर परंतु नोंद देनांक एजीएम सूचना वितरणाकरिता नोंद दिनांकापुर्व पनीचे जर एखादी व्यक्ती सदस्य झाले असल्यास त्यांन evoting@nsdl.co.in वर कंपनीकडे विनंती वर्षात्रवाहरू प्राप्त करावे. युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करण्याची सविस्तर प्रक्रिया कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या सभेच्या सूचनेत आणि www.evotingindia.com वर . पलब्ध आहे. जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने मत देतील यांना सभेत उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देत

नदस्यांना सुचित करण्यात येत आहे की, (अ) एजीए नूचना व वार्षिक अहवाल तसेच ३१ मार्च, २०२२ रोर्ज . पलेल्या वित्तीय वर्षाकरिता लेखापरिक्षित अहवाल आणि यावरील संचालक व ३० मे, २०२२ रोजीचा लेखापरिक्षक महवाल विहित पद्धतीने ०५ सप्टेंबर, २०२२ रोजी पाठविण्या आला आहे. (ब) रिमोट ई-वोटिंग कालावधी मंगळवार २७ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि हवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. समा होईल. (क) २९ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. नंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल. तद्नंतर तिदान मान्य असणार नाही. (ड) एजीएमची सूचना अहवाल

ोणार नाही.

vww.shalimarpro.com वेबसाईटवर उपल आहे. (ई) ई–वोटिंगबाबत प्रश्न किंवा तक्रारी असल्या www.evotingindia.com च्या डाऊनलोड सेक्शनवर् उपलब्ध ई–वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिकन्टली आस्कड क्रेश्चन्सचा संदर्भ घ्यावा.

पासनिसांचा अहवाल तसेच एजीएमच्या सूचनेत नमुद ररावांवरील मतदानाचा निकाल कंपनीच्य vww.shalimarpro.com वेबसाईटवर एजीएम माप्तीपासून ४८ तासात प्रसिद्ध केले जाईल आणि स्टॉक रक्सचेंजेसकडे कळविले जाईल.

येथे सूचना देत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्य port ९१ नुसार कंपनीच्या एजीएमनिमित्त शनिवार, २४ कलम ९५ नुसार कपनाच्या एजाएमानामत्त शानवार, २४ सप्टेंबर, २०२२ ते शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व ागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

मंडळाच्या आदेशान्व शालिमार प्रॉडक्शन्स लिमिटेडकरित सही/- तिलोकचंद कोठारी दिनांक: ०८.०९.२०२२ संचालक

महाराष्ट्र कॉर्पोरेशन लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः ९०७/९०८, देव प्लाझा, एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८.

दूर.कः.०२२-६७४२४८५५, वेबसाईट:www.mahacorp.in ईमेल:mcl@visagar.com सीआयएन: एल७११००एमएच१९८२पीएलसी०२८७५०

४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना

सूचना देण्यात येत आहे की, महाराष्ट्र कॉर्पोरेशन **लेमिटेंड**ची ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा शकवार ३० विलेपार्ले (पुर्व), मुंबई–४०००५७, महाराष्ट्र या ठिकाणी एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपर्न व्याचित्रमा प्रावदा २०१३ व्याचित्रमा १०८ सह्याचिता क्रिया व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० सुधारितप्रमाणे सूचित करण्यात येत आहे की, कंपनीने शनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल

व्यक्तांना सभेच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाः वेद्युत स्वरुपात त्यांचे मत देता येईल. सभेत बॅलेटने किंवा रेमोट ई–वोटिंगने मत देण्याच्या पात्रता निश्चितीसार्त कांची निश्चित तारीख शुक्रवार, २३ सप्टेंबर

२०२२ आहे.

नोंद दिनांक शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी लाभार्थ ालकांचे नोंद्र पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत यांना रिमोट ई–वोटिंग तसेच सभेत मतदानाचा अधिकार असेल. रिमोट ई-वोटिंग माहितीसाठी सदस्यांनी एजीएम भूचनेचा संदर्भ घ्यावा. सूचना वितरणानंतर परंतु नोंद देनांक एजीएम सूचना वितरणाकरिता नोंद दिनांकापुवीं पनीचे जर एखादी व्यक्ती सदस्य झाले असल्यास त्यां evoting@nsdl.co.in वर कंपनीकडे विनर्त ाठवून रिमोट ई–वोटिंगकरिता त्यांचे लॉगईन तपशिल गाप्त करावे. युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करण्याची प्रविस्तर प्रक्रिया कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या सभेच्या सचनेत आणि www.evotingindia.com वर . पलब्ध आहे. जे सदस्य रिमोट ई–वोटिंगने मत देतील यांना सभेत उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देता

ोणार नाही. सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की, (अ) एजीएम सूचना व वार्षिक अहवाल तसेच ३१ मार्च, २०२२ रोजी . मलेल्या वित्तीय वर्षाकरिता लेखापरिक्षित अहवाल आणि त्यावरील ०६ सप्टेंबर, २०२२ रोजीचा संचालकांचा अहवाल व १८ मे, २०२२ रोजीचा लेखापरिक्षकांचा अहवाल विहित पद्धतीने ०६ सप्टेंबर, २०२२ रोजी पाठविण्यात आला आहे. (ब) रिमोट ई-वोटिंग कालावधी मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. (क) गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. नंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई–वोटिंग बंद केले जाईल. तद्नंतर मतदान मान्य असणार नाही. (ड) एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्य www.mahacorp.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. (ई) ई-वोटिंगबाबत प्रश्न किंवा तकारी असल्यास www.evotingindia.com च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिक्टन्टली

आस्क्ड क्वेश्चन्सचा संदर्भ घ्यावा. ापासनिसांचा अहवाल तसेच एजीएमच्या सूचनेत नमृत उरावांवरील मतदानाचा निकाल केपनीच्य www.mahacorp.in वेबसाईटवर एजीएम माप्तीपासून ४८ तासात प्रसिद्ध केले जाईल आणि स्टॉक क्सचेंजेसकडे कळविले जाईल.

ोथे सूचना देत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ नसार कंपनीच्या एजीएमनिमित्त बधवार, २४ कलम ९१ नुसार कपनाच्या रजारनामाना युन्नार, रू सप्टेंबर, २०२२ ते शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व गहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

मंडळाच्या आदेशान्व महाराष्ट्र कॉपॉरेशन लिमिटेडकरित दिनांक: ०८.०९.२०२२ डीआयएन:००४१३६२७

HILIKS TECHNOLOGIES LIMITED

Regd. Off.: Unit no. 802, 8th Floor, Samrarth Aishwarya Co Operative Society Ltd, Adarsh Nagar Off Link Road, Oshiwara, Andheri (west), Mumbai, Maharashtra-400053 CIN: L17117MH1985PLC282717, Email Id: anubhavindustrial@gmail.com

Notice of 37th Annual General Meeting, E Voting and Book Closure

Notice is hereby given that 37^{th} Annual General Meeting (AGM) of the Members of Hiliks Technologies climited will be held on Friday, 30th September 2022, at 01:00 p.m. through Video Conferencing ("VC" Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business mentioned in the Notice of 37th AGM The AGM will be held only through VC/OAVM in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and General Circular No. 14/2020, 17/2020, 22/2020, 33/2020, 39/2020, 02/2021 and 02/ 2022 dated April 8, 2020, April 13, 2020, June 15, 2020, September 28, 2020, December 31, 2020, January 13, 2021 and May 5, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs, (the "MCA Circulars") and SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM.

Notice of the AGM along with the Annual Report has been sent only through email on 8th September, 2022 to all the members of the Company who have registered their email addresses with the Company/Registrar and Share Transfer Agent (RTA)/Depository Participants and whose names appear in the Register of the Members/record of Depositories as on 2nd September, 2022. The said Notice and Annual Report are also available on the website of the Company i.e. hilliks.com and website of the

Members who have not received the Notice along with Annual Report due to change/nor registration of their email address, they may get their email addresses and mobile number registered with the RTA by sending an email request at info@skylinerta.com. along with the scanned copy of the signed request letter together with self-attested copy of PAN card and Adhar card for obtaining the Annual Report, Notice of AGM and the e-voting instructions.

The Company has engaged the services of Central Depository Securities Limited ('CDSL') for the purpose of providing remote e-voting facility to all its members. E-voting shall commence from Tuesday, September 27, 2022 at 9:000 a.m. and shall end on Thursday, September 29, 2022 at 5:00 p.m. Members shall not be allowed e-voting thereafter and the remote e-voting shall be disabled by CDSL. The cut-off date for remote e-voting is September 23, 2022. The members who have casted their vote by remote e-voting may also participate in the AGM but shall not be entitled to cast their vote again

The persons who have acquired shares and become the members of the Company after the dispatch of Notice may obtain the login ID and password for availing the facility of e-Voting by following instructions given on the website of CDSL i.e. www.evotingindia.com. In case of any query or grievances connected with the voting by electronic means, members may refer to the Frequently Asked Questions (FAQ's) and e-voting manual available at the download section of

the http://www.evoingindia.com under help http://www.evoingindia.com under help section or may contact Mr. Wenceslaus (Assistant Manager, CDSL) at 18002005533 or write an email to helpdesk.evoing@cdslindia.com. Members may also send their grievances or queries to the Company at its Registered Office at Unit no. 802, 8th Floor, Samrarth Aishwarya Co Operative Society Ltd, Adarsh Nagar, Off Link Road, Oshiwara, Andher (west), Mumbai, Maharashtra-400053.

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 24th September, 2022 to Friday, 30th September, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM.

For Hiliks Technologies Limite Sandeep Copparapt

Whole Time Director DIN: 08306534

JUMBO FINANCE LIMITED

CIN: L65990MH1984PLC032766

Registered Office: 805, 8th Floor 'A' Wing, Corporate Avenue, Sonawala Road, Goregaon (East), Mumbai-400 063 Telefax: 022-26856703, #email id: jumbofin@hotmail.com, # website: www.jumbofinance.co.in

NOTICE OF 38th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOUSURE

NOTICE is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and the Share Transfer books of the Company would remain closed from Saturday, the 24th September, 2022 to Friday, the 30th September, 2022 (both days inclusive) for the purpose of holding the Annual General Meeting.

NOTICE is also hereby given that the 38th Annual General Meeting (AGM) of the Shareholders of the Company would be held on Friday, the 30th September, 2022 at 11.00 a.m. at the Registered Office of the Company at Office No. 805, 8th Floor, 'A' Wing Corporate Avenue, Sonawala Road, Goregaon (East) Mumbai - 400063.. The printed Annual Report contains nter alia, the Notice for the said AGM specifying the items of Ordinary business and the audited Accounts of the Company for the year ended 31st March, 2022, together with the Reports of the Auditors and the Directors thereon, is being mailed to all the shareholders whose names appear on the Register of Members and to the Beneficial Holders of Shares as per the details provided by the National Securities Depository Limited

and the Central Depository Services (India) Limited. In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 and the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company is pleased to provide its Shareholders with facility to exercise their right to vote for the businesses to be transacted at the 38th AGM by electronic means through E-Voting Services provided by National Securities Depository

The E-voting period shall commence from Tuesday the 27.09.2022 and ends on Thursday the 29.09.2022. The voting by electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m on 29.09.2022. During the e-voting period, Members of the Company, holding shares either in physical or dematerialized form, as on end of the day of business hours 23.09.2022 will be eligible to cast their vote electronically. Once the vote on a resolution is cast by the shareholder, it cannot be changed subsequently.

BY ORDER OF THE BOARD FOR JUMBO FINANCE LTD. Date: 07.09.2022 **SMRITI RANKA** MANAGING DIRECTOR Place: MUMBAI

लीना कन्सल्टन्सी लिमिटेड

(सीआयएन:एल७४११०एमएच१९८३पीएलसी०३१०३४) नोंदणीकृत कार्यालय: १४वा मजला, १४२०-बी, बी ॲण्ड सी विंग, सी/६६, जी ब्लॉक, वन बीकेसी, बँक ऑफ बरोडा समोर, वांद्रे (पुर्व), मुंबई-४०००५१.

ई-मेल:leenaconsultancy@yahoo.co.in, वेबसाइट:www.leenaconsultancy.in

३९वी एजीएमची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, **लीना कन्सल्टन्सी लिमिटेड** (कंपनी) ची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी स.१०.००वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात एजीएमच्या सूचनेत नमुद विषय तसेच स्पष्टिकरण अहवाल, संचालकांचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल तसेच ३१ मार्च. २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिताच्या कंपनीच्या लेखापरीक्षित वित्तीय अहवालासमवेत पाठवण्यात आलेल्या एजीएमच्या सचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे.

ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नांदवलेले असतील त्यांना अन्य बाबींबरोबरच परोक्ष ई-मतदानाचे निर्देश, उपस्थिती पत्र एजीएमची सूचना व २०२१-२२ करिताचा वार्षिक अहवाल ई-मेलद्वारे पाठवण्यात आला आहे. कोविड-१९ परिस्थिती असल्याने एमसीए व सेबी परिपत्रकांनुसार या वर्षी कोणाही सभासदास या दस्तावेजांच्या कागदोपत्री प्रती पाठवण्यात येणार नाहीत. वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.leenaconsultancy.in, वरही उपलब्ध

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८, कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ४४(१) वेळोवेळी सुधारित याअंतर्गत कंपनी सूचनेत विहित सर्वठरावांवर एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून एनएसडीएलद्वारे पुरविण्यात आलेली इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधा (परोक्ष ई-मतदान) उपलब्ध करून देत आहे.

परोक्ष ई-मतदानाचा तपशील खालीलप्रमाणे आहे : १. परोक्ष ई-मतदान मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी स.१०.००वा. सुरू होईल व गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. संपेल. तत्पश्चात मतदानाकरिता ई-मतदानाचे मोड्युल

. सभासदांचा मतदान हक्क हा निर्धारित अंतिम तारीख अर्थात शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजीनुसार कंपनीच्या प्रदानित भागभांडवलातील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असेल. सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुढे त्याला ते बदलता येणार नाही.

सूचना पाठवण्याची निर्धारित अंतिम तारीख अर्थात २३ सप्टेंबर, २०२२ पश्चात एखादी व्यक्ती कंपनीचे शेअर्स संपादित करीत असेल व निर्धारित अंतिम तारीखेला कंपनीची सभासद बनत असल्यास सदर व्यक्ती कंपनीच्या leenaconsultancy@yahoo.co.in किंवा एनएसडीएलच्या evoting@nsdl.co.in किंवा service@satellitecorporate.com येथे विनंती पाठवून लॉगइन तपशील प्राप्त करू शकता.

कंपनी एजीएमच्या ठिकाणीसुद्धा प्रत्यक्ष मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. सभेस उपस्थित राहणाऱ्या सभासदांनी नोंद घ्यावी की, मत देण्यास पात्र असलेले परंतु परोक्ष ई-मतदानाद्वारे मत न दिलेले सभासद एजीएमच्या ठिकाण दिलेल्या सूचनेत विहित सर्व विषयांवर मतपत्रिकेद्वारे आपले मत देऊ शकतील. परोक्ष ई-मतदानाद्वारे मत दिलेले सभासदही

एजीएममध्ये उपस्थित राहू शकतील, परंतु त्यांना पुन्हा मत देता येणार नाही सभासद मतदानाचा केवल एकच अर्थात परोक्ष ई-मतदान किंवा मतपत्रिकेद्वारे मतदानाचा पर्याय स्वीकारू शकेल. सभासदाने दोन्ही प्रकारे मत दिलेले असल्यास परोक्ष ई-मतदानाद्वारे दिलेले मत ग्राह्य धरेल व मतपत्रिकेद्वारे दिलेले मत अवैध ठरेल.

–मतदानाशी संबंधित कोणत्याही चौकशीसाठी सभासदांनी https://www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर अंतर्गत उपलब्ध फ्रिक्कन्टली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्यू) व ई-वोटिंग युजर मॅन्युअल वाचावे किंवा evoting@nsdl.co.in वर ई-मेल पाठवावा किंवा दूर.१८००२२२९९० (टोल फ्री) येथे संपर्क साधावा.

ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी आरटीएकडे service@satellitecorporate.com वर ईमेल करून नोंद करावेत.

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ व सेबी (एलओडीआर) विनियमन, २०१५ चे विनियमन ४२ अंतर्गत पुढे अशी सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे सभासदांचे रजिस्टर शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ ते शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहील.

ठिकाण : मंबर्ड दिनांक : ०८.०९.२०२२ लीना कन्सल्टन्सी लिमिटेडकरिता सही / – तनजा शर्मा कंपनी सचिव व सक्षम अधिकारी



जी जी इंजिनीअरिंग लिमिटेड

सीआयएन: एल२८९००एमएच२००६पीएलसी१५९१७४ नोंदणीकत कार्यालय: कार्यालय क्र.२०३. २रा मजला. शिवम चेंबर्स को-ऑप. सोसा. लि.. एस.व्ही.रोड. गोरेगाव (प.), सहारा अपार्टमेंटजवळ मुंबई-४००१०४, **वेबसाइट:www.ggengg.in**,

ई-मेल:cs.ggengg@gmail.com १६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

गद्वारे सचना देण्यात येत आहे की. कंपनीच्या सदस्यांची १६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शक्रवार. ३। २०२२ रोजी सकाळी ११:३० वाजता कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या तरतुर्दीचे पालन करू व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (व्हीसी/ओएव्हीएम) सुविधेद्वारे, सामान्य परिपत्रक क्रमांव राज्या का कार्याराच्या प्रतिकार आजावा चुंचरा नाम (कार्या) वार्यक्रा मुख्यक्रिय, तान्य परिकार अनाव्य १/२०२०, १७/२०२०, २०/२०२० त्यानंत सामान्य परिपक्त क्रमांक ०२/२०२२ आणि इत्तर सर्वे लापू कार्य ग्राणि कॉपीरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए–) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांनी १२ मे ०२० आणि १५ जानेचारी २०२१ रोजी जाती केलेले परिपत्रक १६ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद के वयसायावर विमर्ष करण्याकरिता आयोजित केली जाईल.

या परिपत्रकानुसार, कंपनीने १६व्या एजीएमची सूचना आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या वार्षिक अहवालासह बुधवार, ए राप्टेंबर, २०२२ रोजी इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे सर्व सदस्यांना पाठवली आहे ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉझिटर्र हमागी सह नोंदणीकृत आहेत. ही कागदपत्रे कंपनीच्या www.ggengg.in वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंज अर्थात ोएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वर आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com या वेबसाइटव रेखील उपलब्ध आहेत.

सेच, कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) ग्युलेशन, २०१५ च्या नियमन ४२ चे पालन करून, सदस्यांची नोंदणी शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२ ते शुक्रवार, ३। प्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवसांसह) पर्यंत बंद राहील.

हायद्याच्या कलम् १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० च्या तस्तदीनसा कावद्याच्या करना १८८ आणि करना (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०११ च्या नियम २० च्या तस्तुदन्सर, सेबी (सुचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमावली, २०१५ चे नियमन ४४ आणि सेबीच्या परिपत्रकाची तारीख ९ डिसेंबर, २०२०, कर ऑफ तारीख २३ सप्टेंबर २०२२ नुसार, भौतिक किंवा अभौतिक स्वरूपात शेअसं धारण केलेले सदस्य, ई–वोटिंगद्वारे १६व्या एजीएमच्या सूचनेनुसार व्यवसायावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. प्लॅटफॉर्म ई–वोटिंगची तपशीलवार प्रक्रिया/सूचना १६व्या एजीएमच्या सूचनेमध्ये आहेत.

ा संदर्भात, समासदांना याद्वारे सूचित करण्यात येते की: . सर्वसाधारण सभेत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्याची कट–ऑफ तारीख शुक्रवार २३ सप्टेंबर, २०२२ आहे.

दूरस्थ ई-मतदान कालावधी मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ पासून सकाळी ९:०० वाजता (भाप्रवे) सुरू होईल. आणि गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी संघ्याकाळी ५:०० वाजता (भाप्रवे) समाप्त होईल. उपरोक्त कालावधीच पत्तीकडे दूस्थ ई–मतदानाला परवानगी दिली जाणार नाही.

ज्या व्यक्तींनी शेअर्स घेतले आहेत आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचे सदस्य झाले आहेत त्यांनी हेल्पडेस्व

क्रमांक १८०० १०२० ९९०/१८०० २२ ४४ ३० किंवा evoting@nsdl.co.in वर ई-मेल पाठवा व नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) कडून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदवहीमध्ये किंवा डिपॉझिटरीद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्य

केवळ कट-ऑफ तारखेनुसार नोंदवलेले असेल ती व्यक्ती रिमोट ई-व्होटिंगची सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल एजीएमपर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले सदस्य व्हीसी/ओएव्हीएम सविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राह शकतात/भाग धेऊ शकतात, पांतु त्यांना पुन्हा एजीएममध्ये मतदान कप्याची परवानगी दिली जाणार नाही. ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी/आरटीए/डीपीकडे नोंदणीकृत नाहीत त्यांच्या ईमेल पत्यांच्या नोंदणीची पद्धार

एजीएम सूचनेमध्ये उपलब्ध आहे. जीएम आणि ई-व्होटिंग सिस्टीममधून ई-व्होटिंगला उपस्थित राहण्याबाबत तुम्हाला काही शंका किंवा समस्य असल्यास, तुम्ही मदत विभागांतर्गत www.evotingindia com वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाह् शकता किंवा evoting@nsdl.cain वर ईमेल लिहा.

मंद्रलाच्या आदेशानस जी जी इंजिनीअरिंग लिमिटेडकरित नागेख: ८ सप्टेंबर २०२२ मेघना काश्टवा कंपनी सचिव आणि अनुपालन अधिका ठेकाण: नवी दिल्ली

UNITECH INTERNATIONAL LIMITED CIN - L99999MH1994PLC082810

REGD. OFF: D/703, 7TH FLOOR, D-WING, NILKANT BUSINESS PARK, STATION ROAD VIDHYAVIHAR (WEST), MUMBAI 400086

Website: www.unitechinternationalltd.com Email - complianceunitech@gmail.com NOTICE OF 27TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURES DATES

NOTICE is hereby given that 27th Annual General Meeting of Unitech International Limited will be held on Friday, the 30th day of September, 2022 at 11:00 A.M. at Matunga Gujarat Club Limited, Nathalal Parekh Marg, Near Aurora Cinema, Matunga (C.R.), Mumbai 400019 to transact the business as set out in the AGM Notice.

NOTICE is further given that pursuant to the provisions of Section 91 of the Companie

Act. 2013 and Rules made there under and Regulation 42 of SEBI (Listing Obligation and

Disclosure Requirement) Regulation, 2015, the Register of Members and share transfer books of the Company will remain closed from Friday, 23rd September, 2022 to Friday 30th September, 2022 (both days inclusive). Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rules made thereof and Regulation 44(1) of SEBI (Listing Obligation and Disclosure

lequirement) Regulation, 2015, the Company is providing e-voting facility to its Members olding shares as on Thursday, 22nd September, 2022, being cut-off date, to exercise heir rights to vote on business to be transacted at the AGM of the Company. The Members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the meeting (remote e-voting). The Company has engaged Link Intime India Pvt. Ltd. C-101,247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai – 400 063 to provide remote e oting facility. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and rules hereof are as under:

Date of Completion of dispatch of Notice of AGM – 08th September, 2022.

The remote e-voting period commences on Tuesday, 27th day September, 2022 from 09.00 a.m. and ends on Thursday, 29th September, 2022 at 5.00 p.m 3. The voting through electronic means shall not be allowed beyond 5:00 p.m. on 29th

eptember, 2022. Any person who becomes the Members of the Company after dispatch of Notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. 22nd September, 2022 can send equest to https://www.evoting.nsdl.com or evoting@nsdl.co.in.

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Ask Questions ("FAQs") and e-voting manual available at https://www.evotingindia.com. inder help section. Email ID: helpdesk.evoting@cdslindia.com Phone Number: 1800225533 . The facility for voting through Polling Paper shall be made available at the AGM. Member may participate in the AGM even after exercising his right to vote through emote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting.

Pursuant to Regulation 4d(1) and (2) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, members who do not have access to remote e-voting acility, may exercise their vote at the AGM of the Company by submitting the Polling Pape which will be distributed at the AGM.

By order of the Board of Directors Unitech International Limited Rohaan Bhathena Managing Director DIN: 08332428

Place: Mumbai Date: 09.09.2022

Scrutinizer's decision on the validity of a ballot form shall be final

जाहिर सूचना

कार्या फॅसिलिटीज ॲण्ड सर्विसेस लिमिटेड

सीआयएन : एल९३०९०एमएच२००९पीएलसी १९००६३ युनिट क्र.११५, १ला मजला, इन्स्पायर हब, अदानी वेस्टर्न हाईट्स, जे पी रोड अंधेरी पश्चिम मंबर्ड महाराष्ट्र-४०००५८ भारत

ई-मेलः info@kaarya.co.in, वेबसाईट : www.kaarya.co.in

१३वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे आणि ई-व्होटिंग बाबत सदस्यांना माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की, कार्या फॅसिलिटीज ॲण्ड सर्विसेस लिमिटेड ('कंपनी') च्या सदस्यांची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम' किंवा 'सभा') शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी द.४.०० वा (भाप्रवे) कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयात यनिट क्र.११५. १ला मजला, इन्स्पायर हब, अंदानी वेस्टर्न , इहिट्स, जे पी रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई - ४०००५८, महाराष्ट्र, या एजीएम सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता आयोजित केली जाईल.

कंपनीचा २०२१-२०२२ चा वार्षिक अहवाल, इतर गोष्टींबरोबरच, १३ व्या एजीएमची सूचना आणि स्पष्टीकरणात्मक विधानासह कंपनीच्या वेबसाइटवर www.kaarya.co.in आणि स्टॉक एक्सचेंजच्या www hseindia com वेबमाइटवर उपलब्ध आहे रिमोट ई-व्होटिंग: कंपनी कायदा, २०१३ ('कायदा') च्या कलम १०८ चे पालन करून, सहवाचिता कंपर्न

रिलार यु न्यारिका, सन्तर्भा कार्या, २०२२ (कार्यया) व्यान्तर्भात्र १८० व नात्रात्र सन्तर्भात्र्या कार्या 'व्यवस्थापन आणि प्रशासन) विचन, २०१४, च्या नियम २० नुसार, वेळोवेळी सुधारित केल्यानुसार, सर्वसाधारण सभेवरील सचिव प्रमाण इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीव ऑफ इंडिया आणि रेयुलेशन ४४ सेबी (लिस्टिंग गॅब्लिगेशन्स ॲंड डिस्क्लोजर रेकायरमेंटस) रेग्यलेशन्स, २०१५ द्वारे जारी केलेल्या मीटिंग्ज ([']एसएस '), कंपनी तिच्या सदस्यांना रिमोट ई-व्होटिंगची सुविधा प्रदान करत आहे. तसेच एजीएममध्ये व्यवसायाव वेमर्श करण्यासंदर्भात आणि या उदेशाकरिता. कंपनीने इलेक्टॉनिक माध्यमातन मृतदानाची सोय करण्यासार्ठ केफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडची नियुक्ती केली आहे. १३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सदस्यांन . पुचना, पुस्तक बंद करणे आणि ई-व्होटिंग रिमोट ई-व्होटिंगसाठी तपशीलवार सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये ल्या आहेत. महम्यांनी खालील बाबींची नोंद घ्यावी ही विनंती

अ. रिमोट ई-व्होटिंग सुविधा पुढील कालावधीत उपलब्ध असेल: रेमोट ई-व्होटिंगची सुरुवात 🛘 मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.०० वा.(भाप्रवे) पासून

रिमोट ई-व्होटिंगची समाप्ती 🌎 गुरुवार, २९ सप्टेंबर २०२२ रोजी सायं.५.०० वा.(भाप्रवे) पर्यंत. रिमोट ई-व्होटिंग पध्दत एनएसडीएल द्वारे मतदानासाठी अक्षम केले जाईल आणि सदस्यांना सदर तारीख आणि वेळेच्या पुढे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही:

ब. शक्रवार. २३ सप्टेंबर २०२२ रोजी ('निश्चित तारीख') सदस्यांचे मतदान हक्क कंपनीच्या भरणा केलेल्य इकिटी भाग भांडवलाच्या त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील. सभेदरम्यान रिमोट ई-व्होटिंग प्रणालीर्च नुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि सभेला उपस्थित राहणारे सदस्य, ज्यांनी यापूर्वी रिमोट ई-होटिंगद्वारे आपले मत दिलेले नाही ते सभेदरम्यान त्यांचा हक बजाव शकतील. ज्या व्यक्तीचे नाव केवळ

निश्चित तारखेनसार सदस्यांच्या नोंदणीमध्ये / लाभार्थी मालकांच्या नोंदेणीमध्ये नोंदवलेले असेल ती व्यक्ती

ज़ीएमच्या आधी/दरम्यान रिमोट ई-व्होटिंगची सुविधा घेण्यास पात्र असेल; क. कोणतीही व्यक्ती जी कंपनीचे शेअर्स घेते आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीची सदस्य बनते आणि कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण करते, ती evoting@Kfintech.com किंवा info@kaarya.co.in कंपनीने प्रदान केल्याप्रमाणे येथे विनंती पाठवून रिमोट ई-व्होटिंगसाठी लॉगिन-आयडी आणि पासवर्ड मिळवृ शकते. निश्चित तारखेनुसार सदस्य नसलेल्या व्यक्तीने एजीएमची सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळल

इ. ज्या सदस्यांनी सभेपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते देखील सभेला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उपस्थित राहू शकतात, परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही.

ईमेल पत्त्यांची नोंदणी:

ज्या सदस्यांनी अद्याप त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकत केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी एजीएम आणि वार्षिक अहवाल २०२१-२०२२ ची सचना इलेक्टॉनिक पद्धतीने प्राप्त करण्यासाठी आणि दरस्थ ई-व्होटिंगसाठी तप्टेंबर २०२२ रोजी सायं.५.०० वा. (भाप्रवे) पूर्वी खाली नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करावे.

अ. info@kaarya.co.in वर मेल करा ब. डीपी आयडी आणि क्लायंट आयडी /वास्तविक फोलिओ क्रमांक आणि पॅन तपशील प्रविष्ट करा व्हेंटमध्ये. वास्तविक फोलिओसाठी पॅन तपशील रेकॉर्डवर उपलब्ध नसल्यास, सदस्याने भाग प्रमाणप हमांकांपैकी एक प्रविष्ट करणे आवश्यक आहे

क. तुमचा ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर टाका

उपरोक्त प्रणाली सेबीने विहित केलेल्या आवश्यकतांनुसार पॅन तपशील अद्यतनित न केल्यास<mark>,</mark> त्यांच्या पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित पत अपलोड करण्यासाठी वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या सदस्यांना एव . युविधा देखील प्रदान करते. त्यांच्या ईमेल पत्त्याच्या कायमस्वरूपी नोंदणीसाठी, डीमॅट स्वरूपात शेअर्स धारण . हरणाऱ्या सदस्यांना त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीदारकडे आणि प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्य ग्दस्यांसाठी निबंधकाकडे अपडेट करण्याची विनंती केली जाते.

पुढे सूचना देण्यात आली आहे की कायद्याच्या कलम ९१ आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांनुसार योची नोंदणी आणि कंपनीचे भाग हस्तांतरण पुस्तक १३ व्या एजीएमच्या उद्देशाने शनिवार, २४ सप्टेंबर २०२२ ते शुक्रवार, ३० सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद राहतील. च्या वतीने व करिता

ठिकाण : मुंबई दिनांकः ०८.०९.२०२२

सह व्यवस्थापकीय संचालक

कार्या फॅसिलिटीज ॲण्ड सर्विसेस लिमिटेड



क्षेत्रिय कार्यालय, ठाणे बी.के.सी. (पूर्व) प्रगती टॉवर ४था मजला, दुर.:०२२-२६७२६४०७

पंजाब नॅशनल बँकेद्वारे क्षेत्रात असलेल्या त्यांच्या शाखेचे त्यांची सेवेकरिता ३ वर्षांच्या कालावधीकरिता वसुली संस्थेच्या नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात येत

पात्रता: वसुली व एनपीए खाते निवारणाचा मागील अनुभव सर्व एजन्सीना असावा. किमशन: मुख्य कार्यालयाद्वारे विहित शुल्क असेल.

कृपया लिफापयावर वसुली संस्थेकरिता अर्ज असे स्पष्टपणे नमुद करावे आणि मुख्य व्यवस्थापक, वसुली विभाग, पंजाब नॅशनल बँक, क्षेत्रिय कार्यालय, ठाणे, बी.के.सी. प्रगती टॉवर, ४था मजला येथे टपाल/क्रियर मार्फत पाठवावे. टपाल/ कुरियरने पाठविलेले अर्ज हरविल्यास बँक जबाबदार असणार नाही.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीखः अर्ज १९.०९.२०२२ पर्यंत आमच्याकडे पाठवावेत. या तारखेनंतर प्राप्त अर्जाचा विचार करण्याचे बंधन बँकेवर असणार नाही

दिनांक: ०९.०९.२०२२

(एसएएमडी सेक्शन)

फॉर्म क्र.सीएए.२ राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणासमोर, मुंबई खंडपीठ सी.ए. (सीएए)/१९१/एमबी/२०२२

कंपनी कायदा, २०१३ संदर्भात;

कंपनी कायदा २०१३ नुसार कलम २३० ते २३२ आणि कंपनी कायद्याच्या इतर लागू तरतुर्दींच्या बाबतीत (तडजोड, व्यवस्था आणि एकत्रीकरण) सहवाचिता नियम, २०१६;

रेफ्नोल रेक्किन्स अँड केमिकल्स लिमिटेड (रेफ्नोल म्हणून हस्तांतर कंपनी) सह इंडोकेम लिमिटेड (इंडोकेम म्हणून हस्तांतरीती कंपनी) आणि त्यांच्या संबंधित भागधारकांच्या व्यवस्था आणि डिमर्जर योजनेच्या संदर्भात.

इंडोकेम लिमिटेड, एक पब्लिक लिमिटेड कंपनी अंतर्भूत, कंपनी कायदा, १९५६ च्या तरतुर्दीनुसार समाविष्ट केलेली आहे, तिचे नोंदणीकृत कार्यालय प्लॉट क्र.४१०/४११, खटाऊ हाऊस. मोगल लेन. माहीम, मुंबई-४०००१६.

सीआयएन:एल३१३००एमएच१९६४पीएलसी०१३०८८ प्रथम अर्जदार कंपनी/हस्तांतरण कंपनी

रेफ्नोल रेक्निन्स अँड केमिकल्स लिमिटेड, कंपनी कायदा, १९५६ च्या तरतुर्दीनुसार समाविष्ट केलेली एक सार्वजनिक लिमिटेड कंपनी, तिचे नोंदणीकृत कार्यालय भूखंड क्र. ४१०/४११, खटाऊ हाऊस, मोगल लेन, माहीम, मुंबई-४०००१६.

सीआयएन: एल२४२००एमएच१९८०पीएलसी०२३५०७ दुसरी अर्जदार कंपनी/हस्तांतरक कंपनी

(एकत्रितपणे कंपनी म्हणन मंबोधले जावे)

कंपन्यांच्या इकिटी भागधारकांच्या बैठका आयोजित करण्याच्या सूचनेची संयुक्त जाहिरात

येथे सूचना देण्यात येत आहे की, २६ ऑगस्ट, २०२२ (न्यायाधिकरण आदेश) च्या आदेशानुसार राष्ट्रीय कंपनी न्यायाधिकरण कायदा (न्यायाधिकरण) च्या मुंबई खंडपीठाने हस्तांतर कंपनीच्या इकिटी भागधारकांच्या बैठका घेण्याचे निर्देश दिले आहेत आणि हस्तांतरण कंपनी, विचार करण्याच्या उद्देशाने. आणि योग्य वाटल्यास, बदलांसह किंवा त्याशिवाय मंजूरी देण्याच्या उद्देशाने, इंडोकेम लिमिटेड (रेफ्नोल किंवा हस्तांतरण कंपनी) च्या रेफ्नोल रेझिन्स अँड केमिकल्स लिमिटेड (रिफ्नोल किंवा . टान्सफरर कंपनी) च्या एकत्रीकरणाची प्रस्तावित योजना इंडोकेम किंवा हस्तांतरण कंपनी) (संयुक्तपणे कंपन्या म्हणून संदर्भित) आणि त्यांचे संबंधित भागधारक (योजना), कलम २३० ते २३२ आणि कंपनी कायदा, २०१३ (कायदा) च्या इतर लागू तरतुर्दीनुसार.

न्यायाधिकरणाच्या आदेशाच्या अनुषंगाने आणि त्यामध्ये निर्देशानुसार, पुढील सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, इंडोकेमच्या इकिटी भागधारकांची बैठक (मीटिंग १) मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०२२ रोजी स.१०.३०वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे आणि रेपनोलच्या इकिटी भागधारकांची ती बैठक (मीटिंग २) मंगळवार, ११ ऑक्टोबर २०२२ रोजी दु.०२.३०वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम द्वारे (संयुक्तपणे सभा म्हणून संदर्भित), सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या लागू तरतुर्दीचे पालन करून सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता आयोजित केली जाईल

न्यायाधिकरणाच्या आदेशाच्या अनुषंगाने आणि त्यामध्ये निर्देशित केल्यानुसार, उपरोक्त बैठकांची सूचना सोबतच्या कागदपत्रांसह, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या इकिटी भागधारकांना पाठविण्यात आली आहे ज्यांचे ईमेल आयडी कंपनी आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधीकडे नोंदणीकृत आहेत (आरटीए) म्हणजे इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड किंवा डिपॉझिटरीज किंवा कंपन्या आणि कुरियरद्वारे इतर

इकिटी भागधारकांशी लिंक करा. योजनेची प्रत, कलम २३० आणि २३२ अंतर्गत विधाने कलम १०२ सह वाचली जातात आणि कायद्याच्या इतर लागू तरतुदी कंपन्या (तडजोड, व्यवस्था आणि एकत्रीकरण) नियम, २०१६ सहवाचिता (सीएए नियम)च्या नियम ६ आणि सोबतचे दस्तऐवज अनुक्रमे www.indokem.co.in आणि www.refnol.com या कंपन्यांच्या वेबसाइटवरून प्रवेश/डाउनलोड केले जाऊ शकतात; नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाइट www.evoting.nsdl.com, ही सभा आयोजित करण्यासाठी ई-वोटिंग आणि इतर सुविधा पुरवण्यासाठी कंपन्यांनी नियुक्त केलेली एजन्सी आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट्स उदा. , बीएसई

लिमिटेड (बीएसई) उदा.www.bseindia.com. रक्कित असल्यास व्यक्ती या योजनेची वास्तविक पत कलम २३० आणि २३२ अंतर्गत विधाने सहवाचिता कलम १०२ आणि सीएए नियमांच्या नियम ६ सह कायद्याच्या इतर लागू तरतुदी इत्यादी, नोंदणीकृत कार्यालयांकडून विनामूल्य मिळवू शकतात. कंपनीचे, किंवा या संदर्भात लेखी विनंती, हस्तांतरित कंपनीसाठी कंपनी सचिव श्री. राजेश दिनकर पिसाळ यांना iklsecretarial@gmail.com आणि श्री बिलाल अब्दुलकादर टोपिया यांना अनुक्रमे secretarial@refnol.com येथे हस्तांतरण कंपनीसाठी संबोधित केले जाऊ शकते किंवा त्यांच्या विकलाच्या कार्यालयातून मिळू शकते उदा. श्री. हेमंत सेठी, ३०९, न्यू बेक हाऊस, महाराष्ट्र चेंबर

ऑफ कॉमर्स लेन, काळा घोडा, फोर्ट, मुंबई-४०००२३. न्यायाधिकरणाने श्री. एम. रघुनाथ भट, आयसीएलएस, माजी प्रादेशिक संचालक, एमसीए यांची

उपरोक्त सभेकरिता अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. श्रीमती समिता टंकसाळे (सी.पी. क्र.१०७६३), कार्यरत कंपनी सचिव, उपरोक्त सभेकरिता तपासणीर म्हणून काम करतील. वर नमूद केलेली योजना, कंपन्यांच्या इकिटी भागधारकांनी सभेमध्ये मंजूर केल्यास, न्यायाधिकरणाच्या त्यानंतरच्या मंजुरीच्या अधीन असेल आणि नियामक किंवा इतर

प्राधिकरणांच्या अशा इतर मंजूरी, परवानग्या आणि मंजूरी आवश्यक असतील. उपरोक्त सभेमध्ये उपस्थित राहण्याचा आणि मतदान करण्याचा अधिकार असलेल्या कंपन्यांचे इकिटी भागधारक, रिमोट ई-व्होटिंगद्वारे सभेच्या तारखेपूर्वी त्यांचे संबंधित मत देण्यासाठी मतदान करू शकतात किंवा सभेमध्ये ई-व्होटिंगद्वारे वैयक्तिकरित्या मतदान करू शकतात. सूचनांमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून. सभा व्हीसी/ओएव्हीएमद्वारे आयोजित केल्या जात असल्याने, इकिटी भागधारकांची प्रत्यक्ष उपस्थिती वितरीत करण्यात आली आहे. त्यानुसार, इकिटी भागधारकांद्वारे प्रॉक्सी नियुक्त करण्याच्या सुविधा सभेकरिता उपलब्ध होणार नाहीत. एखादा सदस्य रिमोट ई-व्होटिंगदारे मतदानाचा हक बजावल्यानंतरही सभेत सहभागी होऊ शकतो परंतु त्याला सभेत पुन्हा मतदान

करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

| -वोटिंगची निश्चित तारीख आणि उपरोक्त सभांच्या रिमोट ई-वोटिंगचा कालावधी खालीलप्रमाणे आ | | | | |
|--|-------------------------------|--|--|--|
| -वोटिंगची कट-ऑफ तारीख | मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०२२ | | | |
| मोट ई-वोटिंग सुरू होण्याची | शनिवार, ८ ऑक्टोबर, २०२२ | | | |
| ारीख आणि वेळ | स.०९.०० वा.(भाप्रवे) | | | |
| मोट ई-वोटिंग समाप्ती | सोमवार, १० ऑक्टोबर, २०२२ रोजी | | | |
| ारीख आणि वेळ | सायं.०५.०० वा. (भाप्रवे) | | | |

रिमोट ई-व्होटिंगला उपरोक्त तारीख आणि वेळेच्या पलीकडे परवानगी दिली जाणार नाही आणि रिमो ई-व्होटिंग पध्दत उपरोक्त कालावधी संपल्यानंतर एनएसडीएलद्वारे त्वरित अक्षम केले जाईल.

इकिटी भागधारक ज्याचे नाव सभासदांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्रारे ठेवलेल्या लाभार्थ मालकांच्या यादीत निश्चित तारखेला नोंदवले गेले आहे, म्हणजे मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०२२ फक्त त्याला/तिला मतदानाचा हक्क वापरण्याचा हक्क असेल. सूचनांमध्ये प्रस्तावित केलेल्या ठरावाव आणि सभेत उपस्थित राहा. इक्रिटी भागधारक/लाभार्थी मालकाचे (इलेक्ट्रॉनिक भागधारणेच्या बाबतीत) मतदानाचे अधिकार हे त्याच्या/तिच्या/त्याच्या/तिच्या भागधारकाच्या प्रमाणात कंपनीच्या भरणा केलेल्या इक्रिटी भाग भांडवलामध्ये निश्चित तारखेनुसार असतील. ज्या व्यक्तींनी शेअर्स घेतले आहेत आणि कंपन्यांनी सभेच्या सूचना पाठवल्यानंतर कंपन्यांचे इक्विटी भागधारक बनले आहेत आणि ज्यांची नावे निश्चित तारखेनुसार सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा लाभार्थी मालकांच्या यादीत नोंदवली गेली आहेत. सभेच्या सूचना कंपन्यांच्या वेबसाइटवर किंवा एनएसडीएलच्या वेबसाइटवर पाहतील अशा व्यक्ती सभेच्या सूचनांमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड

मिळवू शकतात/उत्पन्न करू शकतात. वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या इकिटी भागधारकांनी, ज्यांनी कंपन्यांकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत/अपडेट केलेले नाहीत, त्यांनी कंपन्यांना फोलिओ क्रमांकाच्या तपशीलांसह अर्ज लिहून आणि स्व-प्रमाणित संलग्न करून नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली आहे. पॅन कार्डची कॉपी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कंपन्यांच्या आरटीएशी करण्यासाठी अनुक्रमे rnt.helpdesk@linkintime.co.in आणि ahmedabad@linkintime.co.in येथे; किंवा हस्तांतर कंपनीसाठी iklsecretarial@gmail.com आणि हस्तांतरिती कंपनीसाठी

secretarial@refnol.com. डीमटेरिअलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या इकिटी भागधारकांनी, ज्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीदारकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत, त्यांना त्यांचे ईमेल पत्ते त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते ज्यांच्याकडे ते त्यांची डीमॅट खाती

योजनेबाबत किंवा उपरोक्त बैठकांमध्ये विचारात घेण्याच्या प्रस्तावित विषयाबाबत कोणतीही माहिती मागणाऱ्या इक्रिटी भागधारकांना विनंती आहे की त्यांनी ०१ ऑक्टोबर, २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी कंपन्यांना हस्तांतरणासाठी iklsecretarial@gmail.com वर किंवा हस्तांतरिती कंपनीसाठी कंपनी आणि secretarial@refnol.com ईमेलद्वारे अर्ज लिहावा.

ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, इकिटी भागधारकांना भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहण्याची विनंती केली जाते www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध किंवा टोल फ्री क्रमांक: १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० वर कॉल करा किंवा श्री. अमित विशाल किंवा सुश्री पह्नवी म्हात्रे यांना evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवा.

दिनांक: ९ सप्टेंबर, २०२२

श्री. एम. रघुनाथ भट कंपनीच्या इकिटी भागधारकांच्या सभेकरिता नियुक्त केलेले अध्यक्ष